

**Date: November 11, 2024**

**To,**  
**BSE Limited**  
Corporate Relationship Department,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai-400 001

**The National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza,  
Block G, C-1, Bandra-Kurla Complex,  
Bandra (East),  
Mumbai-400 051

**Scrip Code: 533287**

**Symbol: ZEELEARN**

**Sub: Newspaper Advertisement(s) pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Unaudited Financial Results for quarter and half year ended September 30, 2024,**

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement published on November 09, 2024, in The Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper). With respect to Unaudited Financial Results (i.e. Standalone and Consolidated) for quarter and half year ended September 30, 2024.

You are requested to kindly take the aforesaid information on your records.

Thanking you.

Yours faithfully,

**For ZEE LEARN LIMITED**

ANIL  
RAMBHUPRASAD  
AD GUPTA  
Digitally signed by ANIL  
RAMBHUPRASAD  
GUPTA  
Date: 2024.11.11  
19:43:59 +05'30'

**ANIL GUPTA**  
**COMPANY SECRETARY &**  
**COMPLIANCE OFFICER**

Encl: a/a

Particulars	Standalone				Consolidated			
	Quarter ended		Half year ended		Quarter ended		Half year ended	
	30 September 2024	30 September 2023	30 September 2024	30 September 2023	30 September 2024	30 September 2023	30 September 2024	30 September 2023
Total Income	4,186.07	3,571.59	10,672.49	11,373.82	6,452.86	7,566.90	14,862.55	19,195.97
Net Profit/(loss) before Tax	90.01	(102.37)	1,663.26	1,430.61	(388.61)	(290.12)	434.20	836.57
Net Profit/(loss) after Tax and exceptional item	80.44	(150.95)	1,205.19	963.69	(403.39)	(1,830.75)	(39.40)	(1,174.47)
Other Comprehensive Income/(loss) (including tax effect)	(72.55)	(17.09)	(35.96)	12.97	(72.55)	2.47	(35.96)	32.68
Total Comprehensive Income/(loss) for the period	7.89	(168.04)	1,169.23	976.66	(475.94)	(1,828.28)	(75.36)	(1,141.79)
Paid up Equity Share Capital (face value ₹ 1 per share)	3,268.90	3,260.93	3,268.90	3,260.93	3,268.90	3,260.93	3,268.90	3,260.93
Earnings per share (Not annualised for the interim period):								
- Basic (₹)	0.02	(0.05)	0.36	0.30	(0.12)	(0.50)	(0.01)	(0.24)
- Diluted (₹)	0.02	(0.05)	0.36	0.30	(0.12)	(0.50)	(0.01)	(0.24)

Notes:  
1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 07 November 2024.  
2 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.zeelearn.com).

For and on behalf of the Board of Directors  
Sd/-  
Manish Rastogi  
CEO & Whole-time Director  
DIN: 10056027

Mumbai, 07 November 2024

Particulars	Quarter Ended			Half Year Ended			Year Ended
	Sept 30, 2024	June 30, 2024	Sept 30, 2023	Sept 30, 2024	Sept 30, 2023	Mar. 31, 2024	Mar. 31, 2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations (Net)	111.94	89.28	87.64	201.22	159.89	339.47	339.47
Net Profit / (Loss) for the period (before Tax, and Exceptional Items)	26.15	10.58	21.00	36.73	28.90	54.39	54.39
Total Comprehensive Income for the period	1.64	1.65	0.00	3.29	0.00	6.09	6.09
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10)	293.11	293.11	293.11	293.11	293.11	293.11	293.11
Other Equity (excluding Revaluation Reserves) as shown in the Balance Sheet of previous year						964.27	964.27
Earnings per Share (of Rs. 10/- each) on net profit after tax							
a) Basic (not annualised) (Rs.)	0.70	0.32	0.53	1.02	0.73	1.51	1.51
b) Diluted (not annualised) (Rs.)	0.70	0.32	0.53	1.02	0.73	1.51	1.51

NOTES: The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their meeting held on 08 November, 2024. The statutory auditors have issued an unmodified audit opinion on these results. 2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website at www.modernshares.com and at the Stock Exchange's website www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors of Modern Shares And Stockbrokers Limited  
Sd/-  
G. Shewakramani  
Director  
DIN: 00413343

Place : Mumbai  
Date : November 08, 2024

**Public Notice For E-Auction For Sale of Immovable Properties**

Borrower(s) / Co-Borrower (s) / Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable Property/ Secured Asset	Date of Symbolic Possession	Reserve Price
1. Mr. Ramji Viji Patel, 2. M/S Visions Partide Board Industries Limited, 3. M/S Visions Roofing Products Pvt. Ltd, 4. Mr. Anil Ramji Patel, 5. Mr. Mohan Viji Patel, 6. Mr. Prashant Mahendra Patel, 7. Mr. Rakesh Raji Patel, 8. Mr. Ravi Viji Patel, 9. Mr. Shanta Mahendra Patel, 10. Mr. Viji Ramji Patel, 11. Mr. Viji Bhai Patel, 12. Mrs. Parvati Ramji Patel, 13. Mrs. Prabhavati Mohan Patel, 14. Mrs. Vasumati Rajvi Patel (Prospect No 6971)	04-Oct-2019 Rs. 4,38,19,210/- (Rupees Four Crore Thirty Eight Lakh Nineteen Thousand Two Hundred and Ten Only)	All that part and parcel of the property bearing CTS. No. 1140 Gh/1A (Old C.T.S. No. 1140 Gh/1) 'E' Ward Rajarampur, Municipal Corporation Kolhapur, Tehsil Karver, Dist. Kolhapur, Maharashtra-416008. (Area admeasuring 9941.55 sq. ft., Built up area 14907 sq. ft.)	18-Feb-2020 Total Outstanding as on Date 08-Nov-2024 Rs. 4,25,66,001/- (Rupees Four Crore Twenty Five Lakh Sixty Six Thousand Six Hundred One Only)	Rs. 3,50,00,000/- (Rupees Three Crore Fifty Lakh Only) Earnest Money Deposit (EMD) Rs. 35,00,000/- (Rupees Thirty Five Lakh Only)

Mode of Payment :- EMD payments are to be made via online mode only. To make payments you have to visit <https://www.iiifonehome.com> and pay through link available for the property Secured Asset only. Note: Payment link for each property/ Secured Asset is different. Ensure you are using link of the property/ Secured Asset you intend to buy via public auction. For Balance Payment - Log in <https://www.iiifonehome.com> My Bid > Pay Balance Amount. Important Information:- This auction is published basis prospectus vide Sec 13 (4) of SARFAESI Act. Application under Sec-14 has been filed and physical possession will be offered post receiving of section-14 order as per process laid down under SARFAESI Act as and when physical possession will be taken. There is no litigation as on date of publication of this notice. In case of any litigation, in due course, possession may delay. Bidder shall do necessary due-diligence in respect of documents and legally before participating in auction proceedings.

TERMS AND CONDITIONS:-  
1. For participating in e-auction, intending bidders required to register their details with the Service Provider <https://www.iiifonehome.com> well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.  
2. The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.  
3. The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.  
4. The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.  
5. The purchaser has to pay TDS application to the transaction/purchase of sale amount and submit the TDS certificate with IIFL-HFL.  
6. Bidders are advised to go through the website <https://www.iiifonehome.com> and <https://www.iiifonehome.com/home/loans/properties-for-auction> for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.  
7. For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID: care@iiifonehome.com, Support Helpline Numbers: @1800 2672 499.  
8. For any query related to Property details, inspection of Property and Online bid etc. call IIFL HFL toll free no. 1800 2672 499 from 09:30 hrs to 18:00 hrs between Monday to Friday or write to email: care@iiifonehome.com.  
9. Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.  
10. Further the notice is hereby given to the borrowers, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.  
11. In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.  
12. AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of lender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute in lender/auction, the decision of AO of IIFL-HFL will be final.

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (b) OF THE SARFAESI ACT, 2002  
The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost.

Place:- Kolhapur , Date: 09-Nov-2024  
Sd/- Authorised Officer, IIFL Home Finance Limited

### PUBLIC NOTICE

PUBLIC AT LARGE ARE HEREBY INFORMED THAT MY CLIENT M/s. KOSMOS INFRA through their partner Mr. Rakesh Singh had entered into Joint Venture Agreement and Power of Attorney dated 3rd April 2023 bearing registration number BRL-6-6589-2023 and BRL-6-6590-2023 respectively registered with the office of the sub registrar Borivali-6 WITH M/s. M.P. Corporation through its partners Mr. Apurva Shah and Mrs. Sheetal Shah for the development of the properties more particularly described in the Schedule of the Properties written hereunder on the terms and the conditions more particularly set out in the said JV Agreement dated 3rd April 2023.

As per the terms of the said JV Agreement dated 3rd April 2023, my clients have made certain payment in the form of refundable security deposit to M.P. Corporation as per the terms and the conditions of the said JV Agreement and in pursuance of the receipt of the initial payment as aforesaid the said M.P. Corporation have put my clients in the vacant possession of the below mentioned properties for the purpose of development thereof by exercising various powers given to my clients under the Power of Attorney dated 3rd April 2023. My clients in pursuance of the power vested with them commenced the construction activity on the below mentioned properties after procuring various permissions from the concerned sanctioning authority details whereof were intimated by my clients to the partner of said M.P. Corporation vide its letter dated 15th April 2024.

Meanwhile on or about in the month of May 2024, my clients started receiving various notices/letters etc. from various persons who claimed to be tenants of the M.P. Corporation and also from the owners of Plot No. F (CTS No. 694/11). In those notices/letters my clients were informed about the pendency of various proceedings in the Courts against the M.P. Corporation and also suit no. 1118 of 2018 filed in the Hon'ble High Court Bombay in which injunction order dated 25th September 2019 was passed in notice of motion number 1824 of 2018 against the Plot F (CTS No. 694/11) restraining MP Corporation from utilizing the FSI of the said Plot F for construction purposes. Upon the receipt of various notices and letters by my clients including the notices/letters intimating about the injunction order dated 25th September 2019, my clients called upon MP Corporation through its various letters to clear tenants' issues and plot F (CTS 694/11) issue in which injunction order against had been passed by the Hon'ble High Court Bombay. However, as those tenant's issues and plot F issue could not be cleared by MP Corporation inspite of various letters of my clients, my clients vide its letter dated 4th October 2024 (filed in reply to letter dated 20th August 2024 of MP Corporation) called upon MP Corporation to approve the revised building plan with tenant's area and plot area revised from 1394.6 square meters to 1157/1070 square meters. Thereafter on 24th October 2024 one of the tenants of the MP Corporation filed suit No. 2158 of 2024 and taken out draft notice of motion for ad-interim relief. On the hearing of the said ad-interim my clients counsel submitted that the building plan is being revised from 1394.6 square meters to lesser area as there being injunction operating on Plot F i.e. 694/11.

My clients were shocked and surprised when under letter dated 26th October 2024 said MP Corporation sought to terminate JV Agreement dated 3rd April 2024. Further in reply to the termination letter dated 26th October 2024 of MP Corporation, my clients vide their reply letter dated 31st October 2024 refuted all allegation of the MP Corporation against my clients falsely alleging breach of JV Agreement by my clients.

My clients have now come to know that on 28th October 2024 said MP Corporation through its advocate has published public notice falsely intimating public that the said JV Agreement dated 3rd April 2024 stands terminated. My client contends that as per clause 22(f) of the said JV Agreement, the authority given to my clients for the joint development of the amalgamated properties (schedule properties) cannot be revoked and/or cancelled at any point of time or under any circumstances as the said JV Agreement is irrevocable unless the agreement is terminated mutually by both parties or in the event of breach of any terms of the JV Agreement. Since the said MP Corporation since inception failed to perform their part under the JV Agreement to give legally clear title to 1394.6 square meters of the plot area and also to clear the tenants issue, my clients left with no option to intimate said MP Corporation under its letter dated 4th October, 2024 and 31st October 2024 that they are revising the building plan with plot area 1157/1070 square meters instead of 1394 square meters with provisions for the tenant's area.

In this background my clients reject the contentions raised by the said MP Corporation in public notice dated 28th October, 2024 falsely justifying termination. Further as and by way of this public notice my clients intimate the public at large that the said JV Agreement and Power of Attorney dated 3rd April 2023 executed in favor of my clients are valid subsisting and binding on the MP Corporation and that no body shall act on the said public notice dated 28th October 2024 falsely justifying the termination of the said JV Agreement and Power of Attorney dated 3rd April 2024.

If inspite of this public notice any person act on the false contention of the MP Corporation justifying alleged termination of the said JV Agreements under public notice dated 28th October 2024 and indulges in any kind of dealing and/or understanding in respect of the below mentioned properties then in that event they shall be solely liable and responsible towards such acts of dealing and/or understanding with regard to the below mentioned schedule of properties and that my clients shall not in any way liable and responsible for the same.

### SCHEDULE OF THE PROPERTIES

All that piece and parcel of the freehold land bearing CTS No. 694, 694/1 to 11 admeasuring 842.2 square meters (as per PRC) along with adjoining land bearing CTS No. 695, 695/1 to 7 admeasuring 552.4 square meters as per (PRC) total land admeasuring 1394.6 square meters situated at Ramchandra Lane, Malad (West), Mumbai-400 064., Revenue Village-Malad (North), Taluka-Borivali., Under P North Ward in the Registration District of Mumbai and Mumbai Sub District of Mumbai Suburban.

For JSN Law  
JAI HARBANSINGH OCHANI (M.COM LLM)  
ADVOCATE HIGH COURT BOMBAY

PLOT NO: 124.JUHU SCHEME, GULMOHAR CROSS ROAD NO: 10, MUMBAI-400049

PLACE: MUMBAI DATE: 09/11/2024

### प्रपत्र सी - १

#### फौजदारी प्रकरणांबाबतचे घोषणापत्र

उमेदवाराचे नाव व पत्ता : शहाजी राजाराम पाटील

मु.पो. चिकमहुद, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर

राजकीय पक्षाचे नाव : शिवसेना

निवडणुकीचे नाव : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४

मतदारसंघाचे नाव : २५३ - सांगोला विधानसभा

मी, शहाजी राजाराम पाटील वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून, माझ्या फौजदारी पूर्व चरित्रबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करित आहे :-

(अ) प्रलंबित फौजदारी प्रकरणे			
अ.क्र.	न्यायालयाचे नाव	प्रकरण क्रमांक व दिनांक	प्रकरणाची सद्यस्थिती संबंधित अधिनियमांचे कलम (अधिनियमांची कलमे) आणि अपराधाचे (अपराधांचे) थोडक्यात वर्णन
१	सांगोला येथील ज्यु. में.वर्ग १ सांगोला	एफआयआर क्र. १०१९ / १९	एस टी सी सी नं. ९९६/१९, १८८ एल.इ.डी स्क्रीन असलेले वाहन विनापरवाना वापरणे.

( ब ) फौजदारी अपराधांसाठी दोषसिद्ध ठरविलेल्या प्रकरणांचा तपशील			जास्तीत जास्त ठोठावलेली शिक्षा
अ.क्र.	न्यायालयाचे नाव व आदेशाचा (आदेशांचे) दिनांक	अपराधाचे (अपराधांचे) वर्णन व ठोठावलेली शिक्षा	
१	नाही	नाही	नाही

### प्रपत्र सी - २

(संकेतस्थळ, वर्तमानपत्र, दूरदर्शन यामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांकरिता)

पक्षाने उभ्या केलेल्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पूर्व चरित्रबद्दलचे घोषणापत्र :

(माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिट विनंती अर्ज (नागरी) क्रमांक २०१९ या ५३६ (पब्लिक इंटरस्ट फाऊंडेशन व इतर विरुद्ध यूनिनयन ऑफ इंडिया व इतर ) या प्रकरणी दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार)

राजकीय पक्षाचे नाव : नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार

निवडणुकीचे नाव : सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०२४

राज्याचे /संघराज्य क्षेत्राचे नाव : महाराष्ट्र राज्य

अ. क्र. (१)	मतदारसंघाचे नाव (२)	उमेदवाराचे नाव (३)	प्रलंबित फौजदारी प्रकरणे (४)	फौजदारी अपराधांकरिता दोषसिद्ध ठरविलेल्या प्रकरणांबद्दलचा तपशील (५)
			संबंधित अधिनियमांची कलमे व अपराधाचे (अपराधांचे) संक्षिप्त वर्णन	न्यायालयाचे नाव व आदेशाचा (आदेशांचे) संक्षिप्त वर्णन
१.	१७०-घाटकोपर पूर्व	राखी हरिश्चंद्र जाधव	४० वे न्यायालय गिरगाव २८५/२०२३ कलम १४३, १४५, ३४९, १८८ भादवि	न्यायालयाचे नाव व अपराधाचे (अपराधांचे) संक्षिप्त वर्णन लागू नाही लागू नाही लागू नाही
			४० वे न्यायालय गिरगाव	१०४, २०२४ कलम १४३, १४५, १५९, १८८ सह कलम ३६(३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम
			५० वे न्यायालय विक्रोळी	वि. स्था. गु.र.क. ०४/२०१९ कलम ३६(३) सह १३५ मपोका



राजकीय पक्षाच्या पदाधिकारीची स्वाक्षरी नाव व पदनाम

(अदिती नलावडे)

सरचिटणीस, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार महाराष्ट्र

### प्रपत्र क -२

(संकेतस्थळ, वृत्तपत्रे, दूरदर्शन यामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांकरिता )

पक्षाने उभ्या केलेल्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पूर्व चरित्रबद्दलचे घोषणापत्र

माननीय सर्वोच्च न्यायालयाने २०१९ ची रिट याचिका क्रमांक ५३६ (पब्लिक इंटरस्ट फाऊंडेशन आणि इतर विरुद्ध यूनिनयन ऑफ इंडिया आणि इतर) या प्रकरणी दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयानुसार

राजकीय पक्षाचे नाव : नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

निवडणुकीचे नाव : सार्वत्रिक निवडणूक महाराष्ट्र विधानसभा २०२४

राज्याचे नाव : महाराष्ट्र

अ. क्र.	मतदारसंघाचे नाव	उमेदवाराचे नाव	प्रलंबित फौजदारी प्रकरणे	फौजदारी अपराधांसाठी दोषसिद्ध ठरविलेल्या प्रकरणांचा तपशील
			न्यायालयाचे नाव	लागू नाही
१.	२५८-माण	प्रभाकर देवबा घार्गे	जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय, वडुज, सातारा	लागू नाही
			प्रथम न्यायदंडाधिकारी, सातारा	लागू नाही



राजकीय पक्षाच्या पदाधिकारीची स्वाक्षरी नाव व पदनाम

(अदिती नलावडे)

सरचिटणीस, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार महाराष्ट्र



**आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड**

सीआयएन: एल०१११०५एचए०१११०५एल०१११०५  
नों. कार्यालय: कार्यालय क्र. १०१, दि. वी.पी.ए.डी., जी-१, वी.पी.ए.डी., सी-३०, बांद्रा कुला कॉम्प्लेक्स,  
बांद्रा पूर्व, मुंबई-४०० ०११, वृ. क्र. १०१२-२२२२, ०१००  
ईमेल: [info@iitlgroup.com](mailto:info@iitlgroup.com), वेब: [www.iitlgroup.com](http://www.iitlgroup.com)

**३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे विवरण**

(रु. लाखात)

अ. क्र.	तपशील	अलिप्त		एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेली वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष
		३०.०९.२०२४ अलेखापरिहित	३०.०९.२०२४ अलेखापरिहित	३०.०९.२०२४ अलेखापरिहित	३०.०९.२०२४ अलेखापरिहित
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४९.०६	१०२.१०	४९.०६	१०२.१०
२.	कालावधीसाठी निव्वळ नका/(तोटा) (कर आणि अपवादालाक बाबीसह)	(१२.०९)	(१०.५८)	(१२.०९)	(१०.५८)
३.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नका/(तोटा) (अपवादालाक बाबीनंतर)	(१२.०९)	(१०.५८)	(१२.०९)	(१०.५८)
४.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नका/(तोटा) (अपवादालाक बाबीनंतर)	(१२.०९)	(१०.५८)	(१२.०९)	(१०.५८)
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नका/(तोटा) (करोर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करोर) पर्यंत)	(१२.०९)	(१०.५८)	(१२.०९)	(१०.५८)
६.	समयाचा भांडवल	४९९.०९	४९९.०९	४९९.०९	४९९.०९
७.	लेखापरिहित ताळेबंदनुसार पुनर्मुल्यांकित राखीव काळूत राखीव	-	(३,७९६.००)	-	(३,७९६.००)
८.	प्रति समयाचा प्राप्ती (इंग्रजी) (मूलतः आणि सौम्यिकृत (रु.))	(२.५९)	(२.५९)	(२.५९)	(२.५९)

१. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या वर्षा उत्तरीक सह सर्व काळासाठी करिता सुलभ आणि सौम्यिकृत रीतीसह रु. अर्धा कोटी आहे.  
टीप:  
१. वरील माहिती म्हणजे सैमी (लिस्टिंग ऑब्जेक्टिव्ह अँड इन्वेल्वोर रिक्वियरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट [www.iitlgroup.com](http://www.iitlgroup.com) वर उपलब्ध आहे.  
२. वरील निष्कर्षांना ०८ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापालीक समितीने पुनर्विचारित केले आणि संचालक मंडळाने मंजूर केले.  
आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेडसाठी  
सही/-  
डॉ. चिदंबरम सामल  
अध्यक्ष  
टीआयएन: ००००७९६६

ठिकाण: मुंबई  
दिनांक: ०८ नोव्हेंबर, २०२४

**जाहीर सूचना**

सूचना इच्छुक खरेदीदार श्री. अशोक माधवजी परमार आणि श्रीमती रेखा अनिल परमार यांच्या वतीने, जे श्री. अशोक माधवजी यांच्या याच फ्लॉट क्र. २०, मोजमापित ३०० चौरस फूट काटेरि एरिया, मजला क्र. १, इमारत क्रमांक ए-१, "ए" क्लस फ्लॉट डेव्हलपमेंट लिमिटेड" नावाच्या संसाधनमंडळाच्या स्थित, जमीनीचा संपादन क्र. ८८, ८९, ९०, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, १०३, १०४, १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४०, ५४१, ५४२, ५४३, ५४४, ५४५, ५४६, ५४७, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५३, ५५४, ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७२, ५७३, ५७४, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१, ५८२, ५८३, ५८४, ५८५, ५८६, ५८७, ५८८, ५८९, ५९०, ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९५, ५९६, ५९७, ५९८, ५९९, ६००, ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६१९, ६२०, ६२१, ६२२, ६२३, ६२४, ६२५, ६२६, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२, ६३३, ६३४, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४३, ६४४, ६४५, ६४६, ६४७, ६४८, ६४९, ६५०, ६५१, ६५२, ६५३, ६५४, ६५५, ६५६, ६५७, ६५८, ६५९, ६६०, ६६१, ६६२, ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२, ६७३, ६७४, ६७५, ६७६, ६७७, ६७८, ६७९, ६८०, ६८१, ६८२, ६८३, ६८४, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९०, ६९१, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०४, ७०५, ७०६, ७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७१५, ७१६, ७१७, ७१८, ७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६, ७२७, ७२८, ७२९, ७३०, ७३१, ७३२, ७३३, ७३४, ७३५, ७३६, ७३७, ७३८, ७३९, ७४०, ७४१, ७४२, ७४३, ७४४, ७४५, ७४६, ७४७, ७४८, ७४९, ७५०, ७५१, ७५२, ७५३, ७५४, ७५५, ७५६, ७५७, ७५८, ७५९, ७६०, ७६१, ७६२, ७६३, ७६४, ७६५, ७६६, ७६७, ७६८, ७६९, ७७०, ७७१, ७७२, ७७३, ७७४, ७७५, ७७६, ७७७, ७७८, ७७९, ७८०, ७८१, ७८२, ७८३, ७८४, ७८५, ७८६, ७८७, ७८८, ७८९, ७९०, ७९१, ७९२, ७९३, ७९४, ७९५, ७९६, ७९७, ७९८, ७९९, ८००, ८०१, ८०२, ८०३, ८०४, ८०५, ८०६, ८०७, ८०८, ८०९, ८१०, ८११, ८१२, ८१३, ८१४, ८१५, ८१६, ८१७, ८१८, ८१९, ८२०, ८२१, ८२२, ८२३, ८२४, ८२५, ८२६, ८२७, ८२८, ८२९, ८३०, ८३१, ८३२, ८३३, ८३४, ८३५, ८३६, ८३७, ८३८, ८३९, ८४०, ८४१, ८४२, ८४३, ८४४, ८४५, ८४६, ८४७, ८४८, ८४९, ८५०, ८५१, ८५२, ८५३, ८५४, ८५५, ८५६, ८५७, ८५८, ८५९, ८६०, ८६१, ८६२, ८६३, ८६४, ८६५, ८६६, ८६७, ८६८, ८६९, ८७०, ८७१, ८७२, ८७३, ८७४, ८७५, ८७६, ८७७, ८७८, ८७९, ८८०, ८८१, ८८२, ८८३, ८८४, ८८५, ८८६, ८८७, ८८८, ८८९, ८९०, ८९१, ८९२, ८९३, ८९४, ८९५, ८९६, ८९७, ८९८, ८९९, ९००, ९०१, ९०२, ९०३, ९०४, ९०५, ९०६, ९०७, ९०८, ९०९, ९१०, ९११, ९१२, ९१३, ९१४, ९१५, ९१६, ९१७, ९१८, ९१९, ९२०, ९२१, ९२२, ९२३, ९२४, ९२५, ९२६, ९२७, ९२८, ९२९, ९३०, ९३१, ९३२, ९३३, ९३४, ९३५, ९३६, ९३७, ९३८, ९३९, ९४०, ९४१, ९४२, ९४३, ९४४, ९४५, ९४६, ९४७, ९४८, ९४९, ९५०, ९५१, ९५२, ९५३, ९५४, ९५५, ९५६, ९५७, ९५८, ९५९, ९६०, ९६१, ९६२, ९६३, ९६४, ९६५, ९६६, ९६७, ९६८, ९६९, ९७०, ९७१, ९७२, ९७३, ९७४, ९७५, ९७६, ९७७, ९७८, ९७९, ९८०, ९८१, ९८२, ९८३, ९८४, ९८५, ९८६, ९८७, ९८८, ९८९, ९९०, ९९१, ९९२, ९९३, ९९४, ९९५, ९९६, ९९७, ९९८, ९९९, १०००, १००१, १००२, १००३, १००४, १००५, १००६, १००७, १००८, १००९, १०१०, १०११, १०१२, १०१३, १०१४, १०१५, १०१६, १०१७, १०१८, १०१९, १०२०, १०२१, १०२२, १०२३, १०२४, १०२५, १०२६, १०२७, १०२८, १०२९, १०३०, १०३१, १०३२, १०३३, १०३४, १०३५, १०३६, १०३७, १०३८, १०३९, १०४०, १०४१, १०४२, १०४३, १०४४, १०४५, १०४६, १०४७, १०४८, १०४९, १०५०, १०५१, १०५२, १०५३, १०५४, १०५५, १०५६, १०५७, १०५८, १०५९, १०६०, १०६१, १०६२, १०६३, १०६४, १०६५, १०६६, १०६७, १०६८, १०६९, १०७०, १०७१, १०७२, १०७३, १०७४, १०७५, १०७६, १०७७, १०७८, १०७९, १०८०, १०८१, १०८२, १०८३, १०८४, १०८५, १०८६, १०८७, १०८८, १०८९, १०९०, १०९१, १०९२, १०९३, १०९४, १०९५, १०९६, १०९७, १०९८, १०९९, ११००, ११०१, ११०२, ११०३, ११०४, ११०५, ११०६, ११०७, ११०८, ११०९, १११०, ११११, १११२, १११३, १११४, १११५, १११६, १११७, १११८, १११९, ११२०, ११२१, ११२२, ११२३, ११२४, ११२५, ११२६, ११२७, ११२८, ११२९, ११३०, ११३१, ११३२, ११३३, ११३४, ११३५, ११३६, ११३७, ११३८, ११३९, ११४०, ११४१, ११४२, ११४३, ११४४, ११४५, ११४६, ११४७, ११४८, ११४९, ११५०, ११५१, ११५२, ११५३, ११५४, ११५५, ११५६, ११५७, ११५८, ११५९, ११६०, ११६१, ११६२, ११६३, ११६४, ११६५, ११६६, ११६७, ११६८, ११६९, ११७०, ११७१, ११७२, ११७३, ११७४, ११७५, ११७६, ११७७, ११७८, ११७९, ११८०, ११८१, ११८२, ११८३, ११८४, ११८५, ११८६, ११८७, ११८८, ११८९, ११९०, ११९१, ११९२, ११९३, ११९४, ११९५, ११९६, ११९७, ११९८, ११९९, १२००, १२०१, १२०२, १२०३, १२०४, १२०५, १२०६, १२०७, १२०८, १२०९, १२१०, १२११, १२१२, १२१३, १२१४, १२१५, १२१६, १२१७, १२१८, १२१९, १२२०, १२२१, १२२२, १२२३, १२२४, १२२५, १२२६, १२२७, १२२८, १२२९, १२३०, १२३१, १२३२, १२३३, १२३४, १२३५, १२३६, १२३७, १२३८, १२३९, १२४०, १२४१, १२४२, १२४३, १२४४, १२४५, १२४६, १२४७, १२४८, १२४९, १२५०,